

पङ्क्षनुलिती मृणालीमिव चोडूताम् MBH. 3, 2667. 2670. R. 5, 19, 16. प-
रिमृदितमृणालीदुर्बलान्युक्तानि UTTARĀRĀMĀ. 11, 18. GAUDAP. zu SĀM-
KHAJAK. 23. Nach RĀGĀCEKHARA im ÇKDRA. bezeichnet das f. eine kleinere
Wurzel. — 2) n. die Wurzel von *Andropogon muricatus* MED. RATNAM.
120; vgl. श्रौ.

मृणालक (von मृणाल) 1) = मृणाल 1. am Ende eines adj. comp.: श्रौ
KATHĀS. 33, 218. — 2) f. मृणालिका a) = मृणाल 1. °पेत्तव KUMĀRAS.
3, 29. — b) N. pr. eines Frauenzimmers HALL in der Einl. zu VĀSAVAD. 37.

मृणालवत् (wie eben) adj. mit der Wurzel des Lotus versehen: न-
लिनीदलपत्राणि ÇAK. 31, 7.

मृणालिन् (wie eben) m. *Lotus* ÇKDRA. WILSON; °लिनी f. gāna पु-
ज्करादि zu P. 5, 2, 135. H. 1160. = पटकिनी HĀR. 163. = पविनी GĀ-
TĀDH. im ÇKDRA. *Lotuspflanze, eine Gruppe von Lotuspflanzen* RĀG. 16, 7.
मृणय s. मृणय.

मृत s. u. 1. मर्. Nachzutragen für das n. wäre noch: पश्चिरित्युच्यते
चात्रं वेदा आपो मृतं (मृतं?) तथा MBH. 12, 13173. = चैत्य Grabmal TRIK.
3, 3, 348. MED. r. 37.

मृतक (von मृत) 1) m. n. ein Verstorbener, Leichnam H. 563 (n.). MBH.
13, 413. 6234. 6237. BHĀG. P. 1, 15, 6. 5, 1, 39. 26, 30. 6, 15, 1. 9, 9, 32. Verz.
d. Oxf. H. 33, b, 16. VERZ. in LA. (II) 4, 2. 21, 3. — 2) n. Todesfall: मृतके
मृतके चैव BRAH. beim Schol. zu KĀT. ÇA. 423, N. 3. Verz. d. Oxf. H.
281, b, 45. KULL. zu M. 3, 79. मृतकाग्निकौत्र Schol. zu KĀT. ÇA. 402, N. 5.

मृतकात्तक (मृतक + श्रौ) m. Schakal HĀR. 78.

मृतगृह (मृत + गृह) n. Grabmahl VJUTP. 163.

मृताएऽ m. N. pr. des Vaters der Sonne BHAR. zu AK. ÇKDRA. die Sonne
ÇABDĀRTHAK. bei WILSON. — Vgl. मृताएऽ und मार्ताएऽ.

मृतप (मृत + 2. ग) m. Leichenwächter MBH. 13, 2583 (= श्मशानाधि-
कारिन् Schol.). R. 1, 59, 18 (61, 19 GORR. = शववस्त्रादिकृतिन् Schol. in
der ed. Bomb.). चाप्तात्तमृतपाः P. 2, 4, 10, Sch.

मृतपा (मृत + 4. पा) m. dass.; N. pr. eines Asura MBH. 1, 2669.

मृतधृष्ट (मृत + 2. धृष्ट) adj. dessen Erectionsfähigkeit erloschen ist
AV. 4, 4, 1.

मृतमत्त (मृत + मत) m. Schakal TRIK. 2, 5, 7. °मृतक dass. ÇABDAR.
im ÇKDRA.

मृतमनस (मृत + म) adj. bewusstlos AV. 6, 18, 2.

मृतवत्सा (मृत + वत्स) adj. f. deren Leibesfrucht oder Neugeborenes
wegstirbt AV. 8, 6, 9. Verz. d. Oxf. H. 316, b, 15. °वत्सिका dass.: गर्भः
संजातमात्रादा पत्नाम्बासाच्च वत्सरात्। प्रियते द्वित्रिवर्षादा यस्याः सा मृत-
वत्सिका || Cit. im ÇKDRA. — Vgl. मार्तवत्स.

मृतवार्षिक (मृत + वा०) die Zeit des kurzen Regens (währt 24 Stunden). VJUTP. 215. steht zwischen वार्षिक (währt 1 Monat) und दीर्घवा-
र्षिक (währt 3 Monate weniger 24 Stunden).

मृतशब्द (मृत + श०) m. Gerücht vom Tode (einer Person) AIT. BR. 7, 9.

मृतसंस्कार (मृत + सं०) m. Leichenbegägniss AK. 3, 4, 18, 121.

मृतसंजीवन (मृत + सं०) 1) adj. Todte belebend: इस Verz. d. B. H. No.
972. °जीवनीषय KATHĀS. 17, 15. 69, 137. °मृत Verz. d. Oxf. H. 44, b, 24.
— 2) f. इ das Auflieben eines Todten: °कार Verz. d. Oxf. H. 7, b, 14. —
3) n. das Auflieben oder Beleben eines Todten MĀRK. P. 24, 42. श्राव्यमृत० (?)

Verz. d. B. H. No. 1004.

मृतसंजीवन् (मृत + सं०) 1) adj. Todte belebend: °संजीवनी विद्या
Verz. d. B. H. No. 904. — 2) f. a) Todtenbelebung, Bez. eines best. Re-
ceptes Verz. d. B. H. No. 963. — b) ein best. Strauch, = गोरक्षडुर्घा
RĀGĀN. im ÇKDRA. श० unter dem letzten Worte. — c) Titel eines Com-
mentars zu Piñgala's Khandahāstra Verz. d. B. H. No. 384. COLEBR.
Misc. Ess. II, 64.

मृतसूतक (मृत + सू०) n. die Geburt eines todtten Kindes MAITRIP. 6,
9. VARĀH. BHĀG. S. 98, 14.

मृतस्नात (मृत + स्नात) adj. der sich nach einem Todesfall oder Leichen-
begägniss abgewaschen hat AK. 3, 1, 19.

मृतस्नान (मृत + स्नान) n. Abwaschung nach einem Todesfall oder Lei-
chenbegägniss H. 373. HALĀJ. 3, 17.

मृतस्वप्नोत्तर (मृत - स्व + मो०) m. Bein. Kumārapāla's (der Ver-
storbenen Vermögen fahren lassend, nicht nehmend) H. 713.

मृतहार (मृत + हार) m. Leichenträger MĀRK. P. 33, 36.

मृतहारिन् (मृत + हा०) m. dass. ebend. 28.

मृताङ्ग (मृत + श्रङ्ग) Leichnam JĀG. 2, 303.

मृताङ्गर (मृत + श्रौ०) m. N. pr. eines Mannes DHŪRTAS. in LA. 78,
11 u. s. w.

मृताएऽ (मृत + श्रा०) n. ein (scheinbar) todtes —, lebloses Ei (im Ge-
gensatz zu den lebenden Eiern d. i. Testikeln der Thiere); davon मार्ता-
एऽ Vogel (aus solchem Ei entstanden). m. die Sonne (vgl. मृताएऽ) ÇAB-
DĀRTHAK. bei WILSON.

मृतामद n. blauer Vitriol ÇABDAÉ. im ÇKDRA.

मृतालक n. eine best. Lehmart AK. 2, 4, 4, 19. — Vgl. मृताल, मृतालक.

मृताश्रान् (मृत + श्रौ०) adj. vom Leichnam zehrend, zur Erkl. von दृश-
मीस्थ H. a. n. 4, 134.

मृताक्ष्युन् und मृताक्ष्यु (मृत + श्रौ०) n. Todestag: मृताक्ष्युनि MĀRK. P. 30,
8, 19. 33, 44. मृताक्ष्यु BHĀG. P. 7, 14, 26.

मृति (von 1. मर्) f. Tod TRIK. 3, 3, 355. H. 323. a. n. 4, 220. MED. j. 116.
ÇRUT. (BR.) 5. VARĀH. BHĀG. S. 51, 29. 90, 12. SPR. 1430. BHĀG. P. 6, 14, 53.
16, 57. SĀH. D. 77, 21. °भावचित्ता Verz. d. B. H. No. 878. °रेखा DAÇAK. 7, 13.

मृतिमन् (von मृत) m. Sterblichkeit: तस्य यन्मृतिमासीत्तदपाकृत्त (Ge-
gens. जीवम्) KĀT. 11, 6.

मृतोद्धव m. Meer DHAR. bei WILSON. Wohl fehlerhaft für अमृतोद्धव
aus dem das Amṛta entstand.

मृत्कण (मृदू + कण) ein Klümpchen Erde, — Lehm SPR. 441. Davon
nom. abstr. °ता f.: मेरुमृत्कणताम् — श्रावति पस्येच्छ्या 3572.

मृत्कर (मृदू + 1. कर) m. Töpfer TRIK. 2, 10, 1.

मृत्कास्य (मृदू + का०) n. ein irdenes Geschirr TRIK. 2, 9, 8 (कांश्य gedr.).

मृत्किरा (मृदू + किरा aussstreuend) f. eine Art Grille TRIK. 1, 2, 25.

मृत्खलिनी (मृदू + ख०) f. ein best. Pflanze, = चर्मकशा ÇABDAÉ. im ÇKDRA.

मृताल n. = मृतालक ÇABDAR. im ÇKDRA. मृतालक n. dass. BHAR. zu
AK. = सौराष्ट्रमृतिका RĀGĀN. im ÇKDRA.

मृत्तिका (von मृदू) f. Erde, Lehm, Thon P. 5, 4, 39. AK. 2, 1, 4. H. 940.
HALĀJ. 2, 4. VS. 18, 13. AIT. BR. 3, 34. TAITT. ĀR. 10, 1, 8. 9. KĀND. UP. 6,
1, 4 (= VEDĀNTAS. Allah. No. 121). M. 2, 182. MBH. 1, 5724. SUÇR. 2, 36,